



महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित  
ग्राहक तक्रार निवारण मंच  
कोल्हापूर परिमंडळ, कोल्हापूर

सं.क्र.काअ/ग्रातनिमं/कोप/केस क्र. ५५/२०१८-१९/ 54

दिनांक: 25/03/2019

आदेश केस क्र. ५५ (२०१८-२०१९)

सौ. चित्रा सुनिल चव्हाण  
एस-१ स्वामीराज अपार्टमेंट समर्थ चौक  
गुलाब कॉलनी दक्षिण शिवाजीनगर सांगली

विरुध्द

- १) कार्यकारी अभियंता (का) तथा नोडल ऑफीसर,  
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित,  
मंडल कार्यालय, सांगली
- २) कार्यकारी अभियंता  
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित,  
शहर विभाग सांगली
- ३) अतिरिक्त कार्यकारी अभियंता  
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित,  
उप विभाग दक्षिण सांगली

अर्जदार

पक्षकार

कोरम:-१.श्री ए.व्ही. देशपांडे, अध्यक्ष  
२.श्री. एन.के. ताडे, सदस्य सचिव,  
३. श्री. पी. एस. पुजारी, ग्राहक सदस्य,

महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोग  
(ग्राहक तक्रार निवारण मंच व विद्युत लोकपाल)  
विनियम २००६ मधील ८.२ चे तरतुदीनुसार

आदेश (Order)

मी ए.व्ही. देशपांडे अध्यक्ष, ग्राहक तक्रार निवारण मंच, कोल्हापूर, खालीलप्रमाणे निर्णय देत आहे



*(Handwritten signature)*

गा-हाण्याचे संक्षिप्त स्वरूप.

१) प्रस्तुतची तक्रार, तक्रारदाराने सि.स.क्र. ४२५/३ प्लॉट क्र. १२ ए लक्ष्मी नारायण कॅलनी, महावीर पार्क जवळ सांगली हया ठिकाणी घरगुती वापराकरिता विज जोडणी देण्याकरिता दाखल केलेल्या दिनांक ०८.०६.२०१७ चे अर्जानुसार मंजूर करून देण्यात आलेल्या विज पुरवठ्याची वर्गवारी MYT Order of MSEDCL for period From FY 2016-17 & F.Y. 2019-20 च्या LT -1(B) Residential च्या कलम K चे उचित अर्थ लावून, त्या प्रमाणे विज आकारणी होऊन मिळावी व LT-II : LT Non-Residential of Commercial च्या कलम K नुसार व्यापारी वर्गवारी नुसार करण्यात आलेल्या वर्गवारीनुसार, त्या कडून वसूल करण्यात आलेला जादा विज आकार परत करण्याचा आदेश व्हावा अशी मागणी केलेली आहे.

२) तक्रारदाराचे कथन असे की, वर नमूद केलेल्या जागेमध्ये, विज जोडणी मागणी अर्ज दाखल करतेवेळी कोणतेही बांधकाम नव्हते. सदर जागा ही निवासी प्लॉट आहे व होती. त्यावर तक्रारदारास घर बांधायचे होते. त्याकरिता तिथे विजेची सोय असावी म्हणून विज जोडणी घरगुती वापराकरिता मिळावी असा अर्ज दाखल केलेला होता. तथापि विज जोडणी देताना विज वितरण कंपनीने व्यावसायिक वापराचे वर्गवारीत, विज जोडणी मंजूर केली व त्यास जादा दराने विज बिल भरण्यांस भाग पाडले. विज जोडणी मंजूर झाल्यानंतर १० महिन्याने, तक्रारदाराने तेथे शेड बांधली व त्यात राहावयास सुरुवात केली व त्यानंतर ऑक्टोबर-२०१८ मध्ये घराचे बांधकाम सुरु केले. तिचा विजेचा वापर प्रती माह २५ युनिटस पेक्षा देखील कमी आहे. सबब वर नमूद प्रमाणे आदेश व्हावा अशी तक्रारदाराची मागणी आहे.

३) प्रकरणाची नोटीस मिळाल्यानंतर विज वितरण कंपनीने कार्यकारी अभियंता म.रा.वि.वि.कं.मर्या. शहर विभाग, सांगली हयांचे मार्फत हजर होऊन आपले लेखी म्हणणे खालील सादर केले. विज वितरण कंपनीने कथनानुसार दिनांक ०८.०६.२०१७ रोजी, तक्रारदाराचा वर नमूद ठिकाणी नविन घरगुती वापरा करता विज जोडणीचा अर्ज प्राप्त झाला. त्या अनुषंगाने शाखा अभियंत्यांनी, जागेची प्रत्यक्ष पाहणी केली असता सदरचे ठिकाण हे रिकामी जागा असून, त्या ठिकाणी कोणतेही घर किंवा घराचे बांधकाम चालू असल्याचे त्यांना दिसून आले नाही. त्यामुळे कंपनीचे नियमानुसार बिगर घरगुती वर्गवारी प्रमाणे नविन विद्युत जोडणीचे कोटेशन ७६०५०६५ दिनांक १८.०७.२०१७ चे तक्रारदारांना दिनांक २०.०७.२०१७ रोजी देण्यांत आले. त्या कोटेशनला कोणतीही हरकत न घेता, तक्रारदारांनी कोटेशनची रक्कम दिनांक २६.०७.२०१७ त्या भरली. त्याची पावती कार्यालयात जमा केल्यानंतर प्रचलित नियमानुसार दिनांक २७.०७.२०१८ रोजी, बिगर घरगुती वापराकरिता नविन जोडणी तक्रारदारांस देण्यात आली. सदर ठिकाणी कोणतेही बांधलेले घर किंवा घरांचे बांधकाम चालू नसलेल्या रिकाम्या भुखंडावर देण्यात आलेले आहे. त्यामुळे कंपनीचे नियमानुसार बिगर घरगुती वर्गवारी प्रमाणे विद्युत पुरवठा करणेत येत असून, त्या वर्गवारी प्रमाणे विज देयकांची आकारणी करणेत येत आहे. कंपनीच्या व्यापारी परिपत्रक क्र. ३११ दिनांक ०१.१०.२०१८ अन्वये विद्युत वर्गवारी LT-1 (B) Residential चा खंड (K), तक्रारदारास. विद्यमान घरगुती ग्राहक नसलेमुळे लागू होत नाही. तक्रारदाराकडून कोणतीही जादा रक्कम मागणी करण्यांत आलेली नाही किंवा वसूल करणे आलेली नाही, सबब तक्रार ना मंजूर करावी.



... ३ ...

४) सदर प्रकरणांची सुनावणी आज रोजी घेण्यात आली. सुनावणी दरम्यान तक्रारदारातर्फे प्रतिनिधी/पती श्री सुनिल चव्हाण तर वि.प. विज वितरण कंपनीतर्फे श्री आशिष जयंत मेहता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, दक्षिण उपविभाग सांगली हे हजर होते. दोघांनीही आपआपल्या पक्ष कथनाप्रमाणे युक्तिवाद केला.

५) आमच्या निष्कर्षास खालील मुद्दे उपस्थित होतात.

अ.क्र.	मुद्दे	निष्कर्ष
१	तक्रारदारांची मागणी योग्य व मंजूर होण्यास पात्र आहेत काय?	नाही
२	अंतिम आदेश?	खालील प्रमाणे


६) आमच्या वरील निष्कर्षाची कारणे खालील प्रमाणे आहेत.

### कारणमिमांसा

७) मुद्दा क्रमांक १ व २ :- सदरप्रकरणांतील संपूर्ण (Facts) उभय पक्षी मान्य आहेत. त्या आम्ही वर विस्तृतपणे नमूद केलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचा पुर्नउच्चार , विस्तार भयापोटी , टाळत आहोत.

८) तक्रारदाराचे प्रतिनिधी श्री सुनिल चव्हाण हयांनी आपले युक्तिवादा दरम्यान MYT ORDER OF MSEDCL, for the period from FY 2016-17 to FY 2019-20 LT -1(B) LT Residential व L.T.- II ; L.T. - Non residential or Commercial चा लागु पुरता उतारा हजर केला व त्यातील L.T.-1(B) L.T. Residential च्या कलम (K) वर आपला भर देऊन ,त्या वर्गवारी नुसार तक्रारदाराचा विज पुरवठा घरगुती वापराचे वर्गवारीत येतो व विज वितरण कंपनी तर्फे जो L.T.-II: L.T.Non residential or Commercial च्या कलम (K) चा आधार घेण्यात येतो तो चुकीचा आहे. असे प्रतिपादन केले. सोबतच हया दोन्ही कलमांचा अर्थ लावतांना , हया मंचाने Harmonious interpretation करुन योग्य तो अर्थ लावून घरगुती वर्गवारी लावण्याचे आदेश पारीत करावे अशी मागणी केली.

९) ही बाब उभय पक्षी मान्य आहे की, तक्रारदाराने घरगुती वापरा करीता रिकाम्या भुखंडावर नविन विज जोडणी मागीतली होती. त्या भुखंडावर आधी कोणतेही बांधकाम नव्हते व त्या ठिकाणी कोणतेही जुने विद्युत कनेक्शन नव्हते ही बाब तक्रारदारातर्फे , हया मंचासमोर श्री सुनिल चव्हाण हयांनी मान्य केली L.T.-1 (B) L.T. Residential :- ही वर्गवारी घरगुती इमारती व त्यात नमूद केलेल्या इतर इमारतींना लागु पडते यात शंका नाही. परंतु ती वर्गवारी, बांधून तयार असणां-या इमारतींना लागु पडते. बांधकाम चालू असलेल्या किंवा भविष्यात होणा-या निवासी बांधकामांना ती वर्गवारी लागु होत नसल्याचे त्या संपूर्ण वर्गवारीचे अवलोकन करता दिसून येते.केवळ एकाच परिस्थितीमध्ये चालू असलेल्या बांधकामाला ती वर्गवारी लागू पडताना दिसते ती म्हणजे L.T.(B) L.T. Residential चा कलम (K) मधील तरतूद ज्या तरतुदीवर तक्रारदारातर्फे भर देण्यांत आलेला आहे. ती तरतुद खालील प्रमाणे आहे.



L.T.(B) L.T. Residential

a) Private residential premises, Government/semi-Government residential quarters:

k) A residential LT consumer with consumption upto 500 units per month (current month of supply) who undertakes construction or renovation activity in his existing premises(Emphasis supplied ) such consumer shall not require a separate temporary connection , and would be billed at this Residential tariff rate:

१०) वर नमूद केलेल्या कलमाचा जर साकल्याने विचार केला तर हे स्पष्ट होते की, ते कलम केवळ पूर्वी पासून विज पुरवठा सुरु असणा-या विद्युत ग्राहकाने आपल्या अस्तित्वात असणा-या घरगुती वापराचे इमारतीत काही बांधकाम काढले असल्यास किंवा घराचे नुतनीकरण करण्याचे काम सुरु केले असल्यास, अशा घरगुती ग्राहकाला जर विज पुरवठ्याचे चालू महिन्यात ५०० युनिट पेक्षा त्याचा विज वापर कमी असेल तरच, त्यास स्वतंत्र अस्थायी विज पुरवठा घेण्याची गरज नाही. सदर कलमाचा हा अर्थ स्पष्ट आहे व त्याचा अर्थ (Interpretation ) लावण्याकरिता इतर गोष्टींची मदत घेण्याची, जसे " Harmonious Construction" इ. गरज नाही. श्री सुनिल चव्हाण हयांनी आपले युक्तिवादात आपण कायद्यांचे पदविधर असल्याचे प्रतिपादन करीत Interpretation of statute वर हया मंचासमोर चांगला युक्तिवाद केला. परंतु दुर्दैवाने वरील कलमाचा अर्थ अत्यंत सुस्पष्ट असल्याने श्री चव्हाण हयांचा युक्तिवाद मान्य करता येत नाही.

११) आम्ही हे वर नमूद केलेच आहे की, LT-1 (B) LT. Residential ही वर्गवारी , त्यात नमूद असणा-या निवासी व इतर इमारतीना लागू पडते. ती वर्गवारी अस्तित्वात असणा-या इमारतीना लागू पडते बांधकाम चालू असणा-या किंवा भविष्यात बांधण्यात येणा-या व रिकाम्या भूखंडावर विज पुरवठा मागणीला ती वर्गवारी लागू पडते असल्याचे दिसत नाही. चालू बांधकाम किंवा भविष्यात होऊ घातलेल्या सर्व प्रकारच्या इमारती बांधकाम ,पुल, उड्डाण पुल धरण , विज केंद्र रस्ते, विमानतळ , पाईप लाईन्स टाकण्या करीता बांधकाम करणेत येणारे टनेल इत्यादीकरिता LT-II ; LT - Non residential ही वर्गवारी लागू पडत असल्याचे MYT order of MSEDCL, for the period from FY 2016-17 to FY 2019-20 , जी तक्रारदारानेच हजर केली आहे, त्यावरून दिसते. ती वर्गवारी Non Residential, Commercial and Businesses premises, including shopping mall and Showrooms ना लागू पडते. असे जरी असले तरी त्या वर्गवारीच्या कलम (K) अन्वये ती वर्गवारी बांधकाम चालू असणा-या इमारतीना देखील लागू पडते असे दिसून येते.

सदरचे कलम खालील प्रमाणे आहे.

k) Construction of all types of structures /infrastructure, such as buildings, (Emphasis supplied ) bridges, fly-over's, dams, Power Stations, roads, Aerodromes, tunnels for laying of pipelines for all purposes, and which is not covered under the Temporary tariff category:

NOTE:- Residential LT consumers with consumption above 500 units per month (current month of supply) and who undertake construction or renovation activity in their existing premises shall not require a separate Temporary category connection, and shall be billed at the LT-II Commercial Tariff rate.



*[Handwritten signature]*

हया कलमातील Buildings , ज्यावर आम्ही भर दिलेला आहे, हया शब्दातून घरगुती/निवासी बांधकाम ,हा अर्थ देखील स्पष्टपणे दिसून येतो. त्यामुळे बांधकाम करण्याकरिता जर रिकाम्या भुखंडावर नविन विज जोडणी देण्यात आली असेल, तर तो अनिवासी किंवा वाणीज्यक वर्गवारी नुसार घ्यावी लागेल, हे वि.प.कंपनीतर्फे मांडण्यात आलेले प्रतिपादन योग्य असल्याचे दिसून येते. सबब तक्रारदाराच्या विज पुरवठ्याला, अनिवासी किंवा वाणीज्यक वर्गवारी योग्यरित्या लावण्यात आलेली आहे असा हया मंचाचा स्पष्ट निष्कर्ष आहे. सबब आम्ही मुद्द्या क्रमांक १ चे उत्तर नकारार्थी दिलेले आहे. त्यामुळे तक्रारदारांची तक्रार नामंजूर करावी लागेल असा आमचा निष्कर्ष आहे. सबब आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.

### आदेश

- १) तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
- २) सदर आदेशाची अंमलबजावणी केल्याचे महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (ग्राहक तक्रार निवारण मंच व विद्युत लोकपाल ) विनियम २००६ ८.७ नुसार वि.प. यांनी मंचास कळवावे.
- ३) या निर्णयाविरुद्ध तक्रारदार यांना अपील करावयाचे असलेस त्यांना आदेशाच्या तारखेपासून ६० दिवसांचे आंत मा. विद्युत लोकपाल, केशवा. बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व) मुंबई यांजकडे करता येईल

एकमताच्या / बहुमताच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी.



( पी.एस. पुजारी )  
ग्राहक सदस्य



( एन.के. ताडे )  
सदस्य सचिव



( ए.व्ही. देशपांडे )  
अध्यक्ष

